

MBh. 3, 457. उत्पिष्ट *herausgequetscht*, eine Form von Gelenksdislocation संधिमुक्ता Suça. 1, 155, 20. 300, 8. 12. 2, 28, 4.

— समुद्, समुत्पिष्ट *herausgequetscht*: नखसंधि Suça. 2, 28, 10.

— नि *zermalmen* AV. 10, 4, 18.

— प्रनि (nicht प्रणि) P. 8, 4, 18, Sch.

— निस् *stampfen*: निष्पेष्टवै (die Wäsche mit Steinen beim Waschen)

Çat. Br. 3, 1, 2, 19. Kitz. Ça. 7, 2, 17. *zerstampfen*, *zerquetschen*, *zermalmen*, *zerschmettern*: इमान्यापानिषिष्येण तलासिभि: MBh. 2, 2377. निष्पिष्येषोरसा कांशित्कानिष्यित्पद्माम् R. 6, 84, 23. MBh. 2, 930. sg. R. 1, 1, 73 (78 GOR.). KATH. 50, 16. BHAG. P. 6, 8, 22. निष्पिष्येन बलाद्वौमी MBh. 1, 6036. 6291. 4, 1114. तम् निष्पिष्येष द्वितीये निप्रयाप्तं कुम्भमिवास्यनि 7, 4125 (vgl. 12, 5206). DRAUP. 9, 8. HARIV. 4/36. 8276. R. 4, 9, 79. काष्ठभारम् — निष्पिष्येष द्वितीये *schnetteln* MBh. 14, 1633. निष्पिष्ट 1635. 1, 5590. 5, 3700. 6, 8158. 12, 1120. खड़निष्पेष° R. 2, 23, 34 (20, 89 GOR.). 6, 7, 38. RAGH. 12, 78. RÄGA-TAB. 3, 288. *zerschlagen*, *durchgewalzt* BHATT. 6, 120. निष्पिष्यती स्वचरणौ *mit den Füßen stampfend* R. 6, 23, 8: करै करेण निष्पिष्य *die Hände an einander reibend* MBh. 1, 5922. 4, 778, 5, 5596. दृतैर्दस्तास्तदा रोषानिष्पिष्येष *knirschte mit den Zähnen* 4, 465. दत्तान्तरेषु निष्पिष्य 5, 5594. Vgl. निष्पेष sg. — caus. vernichten: धार्गम्य पावदेषां कुलमिदमखिलं नैव निष्पेषयामि (v.l. für निषेषयामि) PRAB. 36, 11.

— विनिस् *zerstampfen*, *zerquetschen*, *zerklöpfen*, *zermalmen*, *zerschmettern* MBh. 1, 6017. वद्विधिनीम् 7, 488. RAGH. 12, 30. विनिष्पिष्यमाणावयव BHAG. P. 5, 26, 16. विनिष्पिष्येष चात्मानं प्रगृह्य सुभ्राता मुड्डो R. 4, 19, 2. विनिष्पिष्ट MBh. 1, 619. 1131. 5991. 12, 8058. ARG. 9, 5. R. 4, 9, 80. शिलातलविनिष्पिष्टः (महेश्वर्मिभिः) 41, 64. BHAG. P. 8, 6, 37. पापौ पापिं विनिष्पिष्य *die Hände an einander reibend* MBh. 2, 2268. R. 2, 35, 1. 3, 53, 1. — Vgl. विनिष्पेष.

— परि *zerreiben*: (कृपा:) अन्योऽन्यं परिषिष्टाश्च समासाश्च परस्परम् MBh. 9, 1227. *zerstampfen*: पाणियां रुदती तत्र उः परिषिष्य सा R. 3, 51, 80. 42. — Vgl. परिषिष्टक.

— प्र *zermalmen*: करेण येन प्रयिनिष्टि कुञ्जरात्र तेन सिद्धो मशकान्प्रवादते PANÉAT. ed. orn. I, 226. प्रपिष्ट *gemahlen*, *zerrieben* Çat. Br. 1, 7, 4, 7. TS. 2, 6, 8, 5. KITZ. Ça. 5, 1, 9. — caus. *mahlen*, *zerreiben*: प्रेष्य Suça. 1, 34, 5. स्फृत्ताप्रपेषित 2, 68, 3.

— प्रति *Etwas an Etwas reiben*: उरःप्रतिषेषं पुर्यते so v. a. *Brust an Brust* P. 3, 4, 55, Sch. प्रत्यपिष्टकरं करे MBh. 1, 2004. दृत्तैर्दस्ताप्रमपे प्रत्यपिष्टन्नर्मिताः 2, 1590. 7, 8484. प्रतिषिष्टानामश्चानाम् *sich an einander reibend* 9, 1252. *zerschmettern*, *zerschlagen* NIA. 3, 21. स ता प्रतिषेष्यति KHM. UP. 2, 22, 4. प्रत्यपिष्टन्नकालाङ्गर्भां भुवि MBh. 4, 381. अथैनं प्रतिषिष्टति पूर्णं घटमिवास्मनि 12, 5206 (vgl. 7, 4125). जघनं प्रतिषिष्टम् Suça. 1, 301, 16. अत्युपप्रतिषिष्ट MBh. 10, 896. उद्यतप्रतिषिष्टाना छड़ाना वीरवाङ्गभिः *an einander geschlagen* MBh. 3, 8717.

— अभिप्रति *zerschlagen*, *ausschlagen*: सोमस्य राजा उभिवाति प्रतिषिष्य Çat. Br. 4, 2, 5, 11.

— सम् *zerstoßen*, *zerrücken*, *zerren*, *zermalmen*, *zerschlagen*: व-अणान् उपसः सं पिषेष RV. 2, 18, 6. 3, 94, 6. अङ्गुस्तमिन्दुं सं पिण्डाक्षाणां रुम् 30, 8 (NIA. 6, 1). 4, 18, 9. 30, 9, 10. पुरुः 18, 8, 1, 28, 6, 17, 10, 7, 104, 18. यत्संपिष्यस्यार्थिम् 10, 85, 3. AV. 2, 32, 3, 31, 1. Çat. Br. 4, 6, 8, 33.

2, 8, 1. KATH. 30, 1. AV. 4, 3, 5, 8, 6, 2. संपिष्टदग्धविघस्तं तव सेत्यं किरिपिणा MBh. 8, 4109. संपिष्टास्ते तदा युद्धे विज्ञुना R. 1, 45, 48; vgl. u. पिष्टक 2.

पिष्ट (von पिष्) 1) adj. *gemahlen* u. s. w. s. u. पिष् — 2) m. a) *Geback* s. u. पिष् — b) N. pr. eines Mannes *gāpa* शिवादि zu P. 4, 1, 112. pl. *seine Nachkommen* *gāpa* उपकादि zu P. 2, 4, 69. — 3) n. *Mehl*; *Brot* s. u. पिष्.

पिष्टक (von पिष्) 1) m. a) *proparox. Backwerk, Kuchen* P. 4, 3, 147. AK. 2, 9, 48. H. 398. an. 3, 67. MED. k. 120. — b) *eine best. Krankheit des Weissen im Auge* Suça. 1, 311, 4. 326, 3. H. an. MED. — 2) f. *पिष्टिका* *eine Art Grütze*: दालि: (nach Haugton gespaltene Erben oder andere Hülsenfrucht; vgl. u. कृसर u. धूमसी) संस्थापिता तेष्ये ततो उपरुक्ताङ्कु। शिलायां साधु संपिष्टा पिष्टिका कथिता वृद्धैः || BHĀVĀPĀ. im ÇKD. Hierher viell. Verz. d. B. H. No. 971. — 3) n. *zerstampfte Samenkörner* RÄGAN. im ÇKD.

पिष्टप Unādi. 3, 145. m. n. *Welt* AK. und RATNAK. nach ÇKD.; unsere Ausgaben des AK. (2, 1, 6) lesen विष्टप und führen पिष्टप als Nebenform an. ब्रह्मस्य M. 4, 281; v. l. विष्टप. — Vgl. त्रिं.

पिष्टपचन (पिष् + प०) n. Pfanne AK. 2, 9, 32. Suça. 2, 158, 1.

पिष्टपाक (पिष् + पाक) m. *Mehlgebäck*: भृत् enthaltend, zur Erklärung von सृजीय H. 1020.

पिष्टपाचक (पिष् + पा०) n. = पिष्टपचन WILS.

पिष्टपितृ (पिष् + पि०) m. *Mehlkloss*, zur Erklärung von पुरेताश P. 4, 3, 70, Sch.

पिष्टपूर (पिष् + पूर) m. *eine Art Gebäck* TRAK. 2, 9, 14. H. 400. — Vgl. घृतपूर.

पिष्टमेहि (von पिष्) adj. an *पिष्टमेहि mehliger Harnruhr* (Wise 360) leidend: पिष्टमतुल्यं पिष्टमेहि मेहृति Suça. 1, 272, 15. 2, 78, 2.

पिष्टरस (पिष् + रस) m. *Wasser mit Mehl* MBh. 1, 5186. 13, 709. Suça. 1, 272, 15.

पिष्टवर्ति (पिष् + व०) eine Art Gebäck H. 400. HÄA. 215.

पिष्टसीरभ (पिष् + सौ०) n. (pulverisites) Sandelholz HÄA. 103.

पिष्टत m. *wohlriechendes Pulver, das in die Kleider geschüttet wird*, AK. 2, 6, 8, 41. TRAK. 2, 6, 14. H. 637. In dem Anfang des Wortes steckt पिष् *Mehl, Puder*.

पिष्टिक (von पिष्) n. ein Extract von Reis (तएडुलोद्वतवतीर) RÄGAN. im ÇKD. — पिष्टिका s. u. पिष्टक.

पिष्टाडी f. *eine best. Stärke*, = स्नेतासि RÄGAN. im ÇKD. Der Anfang des Wortes enthält पिष्, द्वाडी ist wilder Reis. — Vgl. नील०.

पिष्टाटक (पिष् + उटक) n. *Wasser mit Mehl* MBh. 1, 5186.

पिस्, पिस्यति = गतिकर्मन् NAIG. 2, 14. पेसुके वै वास्तु पिस्यति (Schol. = अतिवद्वा भवति) वृ प्रजया पशुभिः Çat. Br. 4, 7, 8, 18. उष इव पिष्यतुः ऊष इव पिस्यत्याद् इव भवति 9, 8, 1, 17. Vielleicht sich ausdehnen. पिस्, पैसति gohen, sich bewegen DRAUP. 17, 69. पैसति dass. 32,